

ह

1. ह् enklitische Partikel VS. PAṚ. 2, 16. गाṇा चादि zu P. 1, 4, 57. leicht hervorhebend und versichernd. पादपूर्णे AK. 3, 5, 5. MED. avj. 84. त्तियायाम् (vgl. P. 3, 1, 60). कुत्सायाम्, नियोगे, विनियुक्ते, संबोधने MED. mit imperf. und perf. P. 3, 2, 116 nebst Vārtt. zu 122. dabei die orthotonirten Formen des pron. pers. P. 3, 1, 24. Vop. 3, 143. Einfluss auf die Betonung des verbi finiti 3, 1, 58. häufig in relativen Sätzen: यद् यत्ति मृतः सं ह् ब्रुवते RV. 1, 37, 13. 63, 1. 103, 4. 3, 32, 10. परा ह् यत् 1, 39, 3. 9, 88, 1. यो ह् 1, 63, 1. 151, 7. nach कद् 38, 1. 3, 56, 5. कम् 1, 39, 1. क उपा के क् प्रृषिवो 3, 66, 1. 10, 40, 1. कथम् AV. 7, 76, 5. युवम् RV. 1, 157, 5. 6. यूयम् 7, 37, 2. वे 18, 1. त्वम् 19, 2. 3, 64, 3. त्वया 21, 11. स्वम् 7, 68, 4. 86, 3. AV. 7, 38, 5. तस्य 4, 20, 3. 6, 21, 1. 13, 1, 55. AIR. Ba. 3, 44. ÇAT. Ba. 14, 4, 2, 26. fgg. ते ह् स्म AIR. Ba. 4, 26. 6, 1. nach praep. RV. 1, 57, 2. 3, 9, 18. 10, 31, 9. AIR. Ba. 2, 2. KAUC. 127. अथ s. u. d. W. आदिह RV. 10, 23, 3. एवम् AV. 12, 4, 22. ततम् 31. एवा 34. शशत् AIR. Ba. 3, 48. त्तिप्रं कैव 3, 24. उ RV. 1, 187, 6. उपो 7, 93, 3. TBa. 2, 3, 20, 2. AIR. Ba. 2, 22. ÇAT. Ba. 11, 5, 2, 3. अथ 14, 4, 2, 4. fgg. अथो AV. 6, 21, 3. 12, 4, 39. न ह् वै AIR. Ba. 8, 24. इति ÇĀRKH. Ça. 15, 7, 6. GRJ. 4, 12. GOBH. 1, 9, 2. इति तं कोवाच MAITRĀJ. 3, 1. अघिर्ह् दाति रोमा पृथिव्याः RV. 1, 65, 8. 10, 80, 3. यमो ह् ज्ञातो यमो जनिवम् 1, 66, 3. 116, 3. 117, 24. 152, 1. वसिष्ठं ह् वरुणो नाव्यार्थात् 7, 88, 4. AV. 2, 27, 3. 3, 10, 1. 4, 34, 4. 3, 9, 5. 18. ÇAT. Ba. 1, 1, 2, 5. 7. 16. 21. 2, 5. तस्य हैतस्य सामो यः स्वं वेद । भवति हास्य स्वम् 14, 4, 2, 27. Belege aus der späteren Sprache: इति कोवाच M. 2, 151. Bha. P. 5, 1, 10. 2, 6. 24, 23. इति कोच्यते R. 2, 63, 6. इति ह् am Ende eines Verses Spr. (II) 1454. MBa. 3, 2189. इति स्म ह् 2448. इति ह् वाच Bha. P. 5, 1, 23. अथ ह् 7. आ कैव स नखाप्रेभ्यः परमं तप्यते तपः M. 2, 167. अथ ह् Bha. P. 1, 18, 18. यमामनन्ति स्म ह् 3, 1, 34. यदि ह् 16, 28. ये वा उ ह् 5, 1, 31. यद् ह् वाच 3, 15. पत्न ह् यत् 10, 82, 38. सा ह् KAURAP. 44. तद् ह् Bha. P. 3, 12, 86. तस्मिन् ह् वै 5, 1, 27. 2, 19. तस्यामु ह् वाच 1, 24. तत्र ह् 26, 15. तत्र ह् वै 1, 9. तस्य ह् यः 3, 33. कथम् ह् 7, 9, 34. तावत्कौवो ह् M. 5, 38. न ह् 9, 270. मा कैव SADDH. P. 4, 10, b. 13, a. प्रपत्स्येते ह् Bha. P. 3, 19, 29. 4, 21, 41. überaus häufig am Ende eines Verses: nach einer 3. sg. perf. (—) MBa. 1, 526. 582. 1875. 5587. 5896. 6000. 7644.

3, 1754. 2156. 2164. 2279. fg. 2388. 2513. 2642. 2724. 2807. 2829. 2947. 2995. 5, 7894. 7897. 7410. 7505. R. 1, 1, 25. 29. 40. 53. 84. 9, 51. 51, 22. 52, 2. 19. 54, 23. 59, 7. 61, 6. 11. 62, 2. 4. 8. 21. 63, 14. 2, 64, 28. R. Gonn. 2, 9, 35. 3, 48, 13. 52, 22. 53. 4, 11, 7. 51, 21. 5, 36, 25. Bha. P. 1, 16, 1. 2, 10, 49. 3, 14, 30. 20, 28. 4, 20, 18. 3, 4, 9. 3, 2, 5. 20, 38. 10, 77, 33. अनुशास्ति ह् MBa. 3, 2449. 5, 6054. वर्यस्व ह् 3, 2140. अभिप्रपद्य ह् 1, 1182. 3, 2507. नलस्य ह् 2773. वानरेण ह् R. 1, 1, 57. 60. Bha. P. 3, 4, 4. 4, 20, 2. नलस्य ह् MBa. 3, 3005. M. 9, 28. स्वपुरमेव ह् MBa. 3, 3028. चैव ह् 5, 7111. तत्र तत्र ह् 8, 3007. Als Beispiel in der Bed. त्तियायाम् (Verstoss gegen die Sitte) führt der Schol. zu P. 3, 1, 60 an: स्वयं ह् रथेन यातीः उपाध्यायं पदातिं गमयति. — Vgl. इतिहास.

2. ह् (von 1. ह्) adj. (f. ह्या) am Ende eines comp. tödtend, Tödter; vernichtend, zerstörend P. 3, 2, 49 (आशिषि). Vop. 26, 38. — Vgl. अरातिं, आखुविषं, कृमिं, मलं, विषं, वृत्रं, व्रणं, शत्रुं, श्लेष्मं, सत्रां, सतं, सत्त्वं.

3. ह् (von हा verlassen, meiden) 1) adj. verlassend, meidend in अनोक्तं und वापीं. — 2) f. ह्या das Verlassen, Meiden ÇABDĀRTHAK. bei WILSON.

4. ह् 1) m. = शिव, सलिल, प्रून्य, धारणा, मङ्गल, गगन, नकुलीश, रक्त und नाक MED. h. 1. = पापहरण und चन्द्र ÇABDAR. im ÇKDr. = सकोपवारण und शुष्क EKĀRSHARAK. im ÇKDr. dying; fear; knowledge WILSON nach ders. Aut. Viśṇu; war, battle; horripiation; a horse; pride; a physician; cause, motive. — 2) f. ह्या cotton; a lute. — 3) n. God, the supreme soul; pleasure, delight; calling, calling to; a weapon; the sparkling of gem; the sound of a lute. — 4) m. f. (ह्या) und n. laughter. — 5) adj. mad, drunk WILSON nach ÇABDĀRTHAK. — 6) indecl. (!) = अहम् (!) Ind. St. 2, 86, N. 3.

हंसं UṆDIS. 3, 62. KĀR. aus SIDDS. K. zu P. 6, 3, 109. 1) m. a) Gans (ein Zugvogel), Gänserich; auch wohl Schwan und andere verwandte Wasservogel AK. 2, 5, 23. 25. 3, 4, 30, 228. TRIK. 2, 5, 31. 3, 3, 454. H. 1325. an. 2, 594. fg. MED. s. 11. HALĀJ. 2, 96. 98. Viçva bei Uéval. RV. 1, 65, 5. in Reihen fliegend 163, 10. 3, 8, 9. 2, 34, 5. 4, 40, 5. 5, 78, 1. 3, 35, 8. 9, 97, 8. 10, 124, 9. ihr Schnattern 3, 53, 10. 9, 32, 5. 10,